

ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वारसांना
अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२०१६ /प्र.क्र.१७६/पंरा-३
बांधकाम भवन, २५ मझबान पथ,
फोर्ट, मुंबई ४०० ००१
तारीख: २ ऑगस्ट, २०१७.

प्रस्तावना -

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८चे कलम ६१ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत नोकराबाबत (सेवेच्या शर्ती) नियम १९६० मध्ये कर्मचा-यांना नियुक्त करणे, निलंबित करणे किंवा कामावरून कमी करणे इ. साठी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सेवेत असताना सेवाकाळात ग्रामपंचायत कर्मचारी मृत्यू पावल्यास त्यांच्या वारसाकडे कोणतेही उपजिविकेचे साधन नसते, किंवा सदर कर्मचाऱ्याची कोणतीही जमापुंजी नसते. त्यामुळे त्यांचे कुटुंबियावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे सेवाकाळात मृत्यू पावलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ग्रामपंचायतीच्या सेवेत नियुक्ती देण्याबाबत संघटनांकडून विनंती करण्यात येते. उपरोक्त प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वारसांवर अन्याय होऊ नये म्हणून मृत कर्मचा-यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वारसांना ग्रामपंचायतीमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास प्राधान्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक -

२. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे. तिचे कर्मचारी पूर्णतः ग्रामपंचायतीचे कर्मचारी असून शासनाचे किंवा जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाहीत. सदर अधिनियमातील कलम ६१ अन्वये ग्रामपंचायतीच्या उत्पन्नानुसार कर्मचारी नेमण्याचे, त्यांचे वेतन निश्चित करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला व सरपंचाला आहेत.

३. सबब ग्रामपंचायतीत कामाला असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ग्रामपंचायतीमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त करून घेण्याचा सर्वस्वी निर्णय ग्रामपंचायत घेऊ शकते. तेंव्हा, ग्रामपंचायतीत कामाला असताना एखादया कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-याच्या वारसाला (प्रचलित अटींची व शर्तीची पूर्तता करणा-या) ग्रामपंचायतीमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास प्राधान्य देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने उचित कार्यवाही करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०८०२१७३२५४४८२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(नीला रानडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव
- २) मा.राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव
- ३) सचिव (ग्रामविकास) यांचे स्वीय सहायक
- ४) उपसचिव (पंरा) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मुंबई.
- ५) सर्व विभागीय आयुक्त
- ६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ७) सर्व जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),
- ८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- ९) निवडनस्ती (कार्यासन क्रमांक पंरा-३)